ONELIFE CAPITAL ADVISORS LIMITED

CIN: L74140MH2007PLC173660

Regd. Off: Plot No. A 356, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W) - 400604 Thane 400604 Tel no.: 022-25833206; Email id: cs@onelifecapital.in; Web: www.onelifecapital.in

25th November, 2021

To

BSE Limited

Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: 533632

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Ltd

Exchange Plaza

Bandra- Kurla Complex Bandra, Mumbai- 400 051

NSE Symbol: ONELIFECAP

Sub: : Circulation of unsolicited messages with regard to the securities of the Company

In continuation to our press release dated 22nd November, 2021 regarding the above cited subject, we write to inform you that the Company has lodged a Police Complaint with Shrinagar Police Station, Thane, Maharashtra on 23rd November, 2021 to look into the matter and initiate appropriate investigation and take legal action in the matter of circulation of unsolicited messages with regard to the securities of the Company. Copy of the complaint filed with the said Police Station is attached herewith.

Further, the Company has published a Public Notice in the Business Standard (English Edition) and Lakshadeep (Marathi Edition) today i.e. on 25th November, 2021. Copy of the newspaper clippings is attached herewith.

Thanking You,

Yours Faithfully,

For Onelife Capital Advisors Limited

Sd/-

Aditi Mahamunkar Company Secretary & Compliance Office

Encl: As above

Onelife Capital Advisors Limited

CIN: L74140MH2007PLC173660

onelife

Tel no.: 022-25833206 Fax: 022-41842228 Email id: cs@onelifecapital.in, Web: www.onelifecapital.in

Date - 23.11.2021

To. Senior Police Inspector, Shreenagar Police Station, Thane.

> Subject :- Complaint against unsolicited Whatsapp/Telegram Messages to ruin company's reputation.

Dear Sir,

We, M/s. Onelife Capital Advisors Limited is a company registered under the Companies Act, 1956 having its registered office at Plot No.A-356/357, Road No. 26, Near Wagle Bus Depot, Wagle Estate. Thane-400604. We are into an advisory business.

- 1. Complainant Company i.e. M/s. Onelife Capital Advisors Limited engaged in business of Advisory Services.
- 2. Recently, the complainant company received multiple complaints of unsolicited Whatsapp Messages/Telegram Messages/ Text Messages with reference to the securities of the Complainant Company.
- 3. Upon perusal of aforesaid unsolicited messages, it appears that some unknown person have sent the aforesaid messages using social media platforms. (Here attached and marked "Annexure A" copies of Email and unsolicited messages.)
- 4. The messages have led to the Complainant Script being put on Watch list by the Stock Exchanges as per their process.

भीनगर पोलीस स्टेशन ठाणे शहर

Onelife Capital Advisors Limited

CIN: L74140MH2007PLC173660

onelife

Tel no.: 022-25833206 Fax: 022- 41842228 Email id: cs@onelifecapital.in, Web: www.onelifecapital.ir

5. Consequently these events are caused damage to reputation of the said Complainant Company.

In order to protect the interest of our investors and shareholders we request your kind authority to look into the matter and initiate appropriate investigation and take legal actions as per the law. Kindly let us know in case any further information is required.

Authority person

For Onelife Capital Advisors Limited

<u>ई-निविदा आमंत्रण सूचना</u>

ई-निविदा संख्या:- 76/2021-22/RWD/DUMKA दिनांक :- 24.11.2021 मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, झारखण्ड, राँची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से निविदा

	आईडेन्टी फिकेशन		प्राक्कलित राशि (रूपये में)		कार्य
丣0	संख्या / पैकेज	कार्य का नाम	अंक में		समाप्ति
सं०	संख्या		अकम	अक्षर में	की तिथि
1.	RWD/ DUMKA/ 10/ 2021-22	पी०डब्ल्यू०डी० रोड सीतासाल से राजमहल चापुड़िया तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य (लं– 5.200 कि०मी०)	4,46,98,000.00	चार करोड़ छियालीस लाख अनठानवे हजार रू० मात्र	18 माह
2.	RWD/ DUMKA /11/ 2021-22	महेशखंदा गाँव के बाद से नावाडीह गाँव तक पथ निर्माण कार्य (लं– 1.750 कि0मी0)	1,40,35,200.00	एक करोड़ चालीस लाख पैंतीस हजार दो सौ रू0 मात्र	09 माह
3.	RWD/ DUMKA /12/ 2021-22	बोगली स्कूल से धरमपुर तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य (लं– 2.100 कि0मी0)	1,37,29,300.00	एक करोड़ सैंतीस लाख उनतीस हजार तीन सौ रू0 मात्र	09 माह

. वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि:– 02.12.2021

ई—निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समयः— 16.12.2021 अपराह्न 5.00 बजे।

(क) मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण कार्य विभाग, अभियंत्रण भवन, कचहरी, राँची अथवा (ख) जिला नियंत्रण कक्ष, राँची अथवा (ग) जिला नियंत्रण कक्ष, **दमका** में से किसी भी कार्यालय में निविदा शुल्क, अग्रधन की राशि, शपथ पत्र के मूल प्रति एवं अपलोड किये गये तकनीकी योग्यता दस्तावेज की एक प्रति जमा करने की तिथि:– 20.12.2021 पूर्वाह्न 10.00 बजे से अपराह्न 3.30 बजे तक।

निविदा खोलने की तिथि एवं समय:- 21.12.2021 पर्वाहन 11.30 बर्जे।

6. निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता:— मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन कचहरी चौक, राँची, झारखण्ड, पिन— 834001

 र् =िनिवदा प्रकोष्ट का दूरभाष सं0 – 0651–2207818
 निविदा शुल्क झारखण्ड राज्य में अवस्थित भारतीय स्टेट बैंक / अन्य राष्ट्रीयकृत बैंक द्वारा निविदाकार के नाम / अकाउंट से ही निर्गत बैंक ड्राफ्ट के रूप में कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, दुमका के पक्ष में एवं दुमका में भुगतेय होगा जो लौटाया नहीं जायेगा।

विस्तत जानकारी के लिए वेबसाईट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है। PR 257651 Rural Work Department(21-22)#D

यूनियन बैंक 🕼 Union Bank

mentioned details given in tabular form-

Shakuntala Nipul Jain

Mr. Nitin Prakash Patil

4 Nikhil Uday Rajpurkar &

Mohini Nikhil Rajpurkar

5 Mahesh Vilas Nagavkar &

Mrs. Meghana Mahesh

Rahul Kashinath Joshi &

Priya Rahul Joshi

Nagavkar,

2

Name of

Account Holde

GTN TEXTILES LIMITED

oor No.VIII/911,Erumathala P.O., Aluva -CIN: L18101KL2005PLC018062 Tel: 0484-2661900. Fax: 0484-2661980 E-mail: cs@gtntextiles.com Website: www.gtntextiles.com

NOTICE FOR PROPOSED VOLUNTARY DELISTING OF **EQUITY SHARES FROM NSE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 6 (1) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations 2021 and amendments made thereof, the Board of Directors(Board) of the Company at its meeting held on 13th November 2021 approved inter-alia a proposal for Voluntary Delisting of Equity shares from the National Stock Exchange of India Limited (NSE).

The Equity Shares of the company are listed on BSE Limited (BSE) and **NSE**

There are very few trading transactions of equity shares being carried out at BSE and NSE. Moreover, the equity shares are infrequently traded at the NSE. The Board therefore decided to delist from the NSE thereby reduce the financial burden in view of losses in the company. This will not be prejudicial to or affect the interest of the Investors.

In terms of Regulation 6 (1) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations 2021, the company has proposed to delist equity shares of the company from NSE without giving any exit opportunity to shareholders, since the equity shares of the company will continue to remain listed at BSE, which is having nationwide trading terminal The shareholders of the company shall continue to avail the benefits of the listing and trading on BSE.

There would be no change in the capital structure of the company post delisting, as above.

Place : Aluva Date : 13.11.2021

For GTN Textiles Limited Company Secretary

PATSPIN INDIA LIMITED

Regd. Office: 3rd Floor,Palal Towers, Ravipuram, MG. Road, Kochi-682016.CIN: L18101KL1991PLC006194 Tel: 0484-2661900. Fax: 0484-2661980 E-mail: cs@patspin.com

NOTICE FOR PROPOSED VOLUNTARY DELISTING OF **EQUITY SHARES FROM NSE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 6 (1) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations 2021 and amendments made thereof, the Board of Directors(Board) of the Company at its meeting held on 13th November 2021 approved inter-alia a proposal for Voluntary Delisting of Equity shares from the National Stock Exchange of India Limited (NSE).

The Equity Shares of the company are listed on BSE Limited (BSE) and

There are very few trading transactions of equity shares being carried out at BSE and NSE. Moreover, the equity shares are infrequently traded at the NSE. The Board therefore decided to delist from the NSE thereby reduce the financial burden in view of losses in the company. This will not be prejudicial to or affect the interest of the Investors.

In terms of Regulation 6 (1) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations 2021, the company has proposed to delist equity shares of the company from NSE without giving any exit opportunity to shareholders, since the equity shares of the company will continue to remain listed at BSE, which is having nationwide trading terminal. The shareholders of the company shall continue to avail the benefits of the listing and trading on BSE.

There would be no change in the capital structure of the company post delisting, as above.

Place : Kochi Date : 13.11.2021

{Rule - 8(6)}

E-Auction Sale Notice

Mega E-Auction

Branch & Manager's

Contact No.

Account No. 618201980050000

IFSC: UBIN0561827

Karjat branch-1576 (e-cb) (ASHISH KUMAR, 9015177772)

Account No. 618201980050000

IFSC: UBIN0561827

Karjat branch-1576 (e-cb) (ASHISH

KUMAR,.9015177772)

Account No. 618201980050000 IFSC: UBIN0561827 Karjat branch-1576 (e-cb) (ASHISH KUMAR,.9015177772)

AC No: 763601980050000

IFSC: UBIN0576361

ROHA BRANCH

Tulankar Lalit Sarangdhar- 9960789832

AC No: 763601980050000

IFSC: UBIN0576361

ROHA BRANCH

Tulankar Lalit Sarangdhar- 9960789832

AC No: 763601980050000

IFSC: UBIN0576361

Tulankar Lalit Sarangdhar- 9960789832

For Patspin India Limited Company Secretary

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that

am investigating the title in respect of

Flat No. 402, Fourth Floor of the

building known as 'Rajavi Plaza'

situated on land bearing City Survey

No.201/B, 201/C, 201 D/1, 35A/1/1

Tika No.1, Village Chendani, G M Kol Marg, Thane (East) 400603. The

present owner, Mr. Avanish Gopinath

Prajapati has represented to me that

the said Flat was jointly owned by him

and his father Late Shri Goninath

Jagiiyan Prajapati who has expired or

01/04/2008 and that the legal heirs o

Late Shri Gopinath Jagjivan Prajapat

have released all their rights in the said

flat in his favour, vide registered Release Deed dated 04/08/2020. If any person/s, bank and/or financia

NOTICE

I DR. Sumana Sengupta wife of Late Tonmoy Chitta Das is the rightful successor of Flat Number A-1302 on Thirteenth Floor in Building A in the project name Simaran's Sapphires constructed on Plot No. 3 & 4, Sector-34C in Village Kharghar, Scheme containing a carpet area 579 Sq. Ft. and if any one claims please inform Society Office within 15 days of notification.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate No.(s) 121501 to 121505 for 500 Equity Shares bearing Distinctive No.(s) 3647720 to 3648219, IFGL Refractories LTD. standing in the name(s) of Nagindas dipchand shah under the Folio No. 004986 have been lost and that an application for issue of duplicate share certificate(s) in respect thereof has been made by the shareholder to the Company's Registrars & Transfer Agent, Maheshwari Datamatics Pvt. Ltd., 23, R. N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata-700001 to whom objection, if any against issuance of such duplicate share certificate(s) should be made within 15 days from the date of publication of this notice The Public are cautioned against dealing in any way with these shares.

Name Of Applicant (s) Nagindas dipchand shall Place - Mumbai Date 25th Nov. 2021

PUBLIC NOTICE

यूको बैंक 🚱 UCO BANK (A Govt. of India Undertaking)

UCO BANK, ZONAL OFFICE, PUNE 2190/2191, Sahakar Nagar, Gali No.4, Pune - 411009

SALE NOTICE FOR SALE OF Phone::020-24544006 Fax: 24210318, E-mail:zo.pune@ucobank.co.in IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the

Sale Notice for Sale of

Immovable Properties

Amount Due As On Date

of NPA and further interest thereor

Rs. 25.65.885 (Rs. Twenty Five Lakhs

Sixty Five Thousands Eight Hundred and

Eighty Five only)

Rs. 15,23,404 (Rs. Fifteen Lakh Twenty

Three Thousands Four Hundred and Four

only)

Rs. 9,47,264.82 (Rs. Nine Lakh Forty

seven Thousands Two Hundred Sixty Four

and Eighty Two Paise Only)

Rs. 12,56,348 (Rs. Twelve lakhs Fifty Six

Thousands Three Hundred and Forty Eight

only)

Rs. 27,59,085

(Rs. Twenty seven Lakhs Fifty Nine Thousands and Eighty Five only)

Rs. 29,30,515

(Rs. Twenty Nine Lakhs Thirty Thousands

Five Hundred and Fifteen only)

Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable property/ies mortgaged / charged to the Secured Creditor the constructive / symbolic/ physical possession of which has been taken by the Authorized Officer UCO Bank. Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS "& "WHERE IS" basis on 28/12/2021 for recovery of below mentioned dues to the UCO Bank, Secured Creditor from below mentioned details of Borrower(s) and Guarantor(s). The Reserve price and EMD o

Respective Immovable Asset is mentioned below.

नोडल पदाधिकारी

ई—प्रोक्युर्मन्ट सेल

The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website:- https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

LAST DATE & TIME OF DEPOSIT OF EMD AND SUBMISSION OF DOCUMENTS ON / BEFORE 27.12.2021 up to 4 PM IST for Auction to be conducted on 28.12.2021 between 2:00 PM and 5:00 PM IST.

S No., Branch Name & Tel No. / Email id, Name of Authorised Officer,	Name of Borrower/ Guarantor	Description of Property	a) Date of demand / recall noticeb) Possession datec) Balance O/S Rs)	b) Earnest Money c) Incremental	Date & Time of E-Auction (With Unlimited Extension of 10 minutes each)	Status of Possesion
DHULE (1065) 02562-234210	Borrower & Guarantor :- M/S D S MAHAJAN & COMPANY Prop. UMESH DHARMADAS MALI Mrs Seema Umesh Mali	Owner /Mortgagor of the Property- 1)Seema Umesh Mali All Piece and Parcel of the property bearing plot no.62 out of s no 88/1B C.S. NO. 6749 Bara Futti Hanuman Mandir, Prashant Nagar Biladi Road at Deopur, Dhule, Tal - Dist - Dhule, Maharashtra. Admeasuring 165.75 sq meters of thereabouts standing in the name of Seema Umesh Mali within the registration Sub- Registar, Dhule. Maharashtra Boundaries of the property CTS NO 3542/2E MIDDLE PART South - Plot No.73, North - Road, East - Plot no. 61 and 74, West - Plot no.63 and 72	a) 04/02/2019 b) 01/11/2019 c) 445512.60/- + unapplied interest + Charges	a) Rs. 729600/- b) Rs. 72960/- c) Rs.10,000/-	28.12.2021 2.00 pm to 5.00 pm (With Unlimited Extension as above)	SYMBOLIC POSSESSION
DHULE (1065) 02562-234210	Borrower- Mr. Chintaman Damodar Takate Mrs.Nilam Chintaman Takate	Owner /Mortgagor of the Property- 1) Mr. Chintaman Damodar Takate All Piece and Parcel of the property bearing C.T.S. No. 4692 F.P. No. 55, P.No. 9 Sub Plot No. 6, Unit No. F-201 Shree Vyankatesh Plaza 80 Feet Road Dhule Tal. & Dist. Dhule, Maharashtra. Admeasuring 77.11 sq meters of thereabouts standing in the name of Mr. Chintaman Damodar Takate within the registration Sub- Registar , Dhule, Maharashtra Boundaries of the property South - Use & Passage, North - Wall of Apartment, East - Wall of Apartment, West-By unit no F-202 Above – By unit no. 302, Bellow-By Shop no. 1 to 4	a) 27/09/2019 b) 20/12/2019 c) 16,94,537.94/- + unapplied interest + Charges	a) Rs. 25,37,600/- b) Rs. 253760/- c) Rs.10,000/-	28.12.2021 2.00 pm to 5.00 pm (With Unlimited Extension as above)	SYMBOLIC POSSESSION
DHULE (1065) 02562-234210	Borrower- 1) Sureshlal Arjundas Rupchandani 2)Amit Suresh kumar Rupchandani 3)Vicky Sureshlal Rupchandani	Owner /Mortgagor of the Property- 1) Suresh kumar Arjundas Rupchandani. 2) Amit kumar Suresh kumar Rupchandani All Piece and Parcel of the property bearing CTS no.3542/2E Middle Part, Opp. Civil Hospital, Old sakri road, Dhule, Tal - Dist - Dhule, Maharashtra. Admeasuring 74.32 sq meters of thereabouts standing in the name of Suresh Arjundas Rupchandani within the registration Sub-Registar, Dhule, Maharashtra. Boundaries of the property CTSNO 3542/2E MIDDLE PART South - By Road, North - By CTS NO. 3542/2E part, East - By CTS NO. 3542/2E part, West - By CTS NO. 3542/2E part	a) 26/06/2019 b) 01/11/2019 c) 9,55,406.60 +unapplied interest +Charges	a) Rs. 26,78,000/- b) Rs. 267,800/- c) Rs.10,000/-	28.12.2021 2.00 pm to 5.00 pm (With Unlimited Extension as above)	SYMBOLIC POSSESSION

Terms & Conditions: 1. The intending Bidders/purchasers are requested to register with online portal (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi) using their mobile number and email id Further they are requested to upload requisite KYC documents within 3 days, the intending Bidders/purchasers have to transfer the EMD amount in his Global EMD wallet by 27.12.2021i.e. before the e-auctio date and time in the portal. The e-Auction will be conducted on 28.12.2021 BETWEEN 02.00 P.M. IST to 05.00 P.M. IST with unlimited extensions of 10 minutes each. Payment of Earnest Money Deposit (EMD by any other mode such as Cheques / Drafts / Cash will not be accepted. EMD amount as mentioned above shall be paid online or after generation of challan from the website (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi) for depositing in bidders Global EMD wallet only NEFT / RTGS transfer can be done from any scheduled commercial Bank. Bidders, no depositing the required EMD online, will not be allowed to participate in the e-auction. The Earnest Money Deposit shall not bear any interest. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link https://ibapi.in and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/ index.jsp. The successful bidder shall have to deposit 25% (Twenty Five percent) of the bid amount, less EMD amount deposited immediately on next working day and the remaining amount shall have to be paid within 15 days from the date of auction. In case of failure to deposit the amount within the time as stipulated, the amount paid wil be forfeited by the Authorized Officer and Authorized Officer shall have the liberty to cancel the auction and conduct a fresh auction. This publication is 30 days notice sale notice to all the borrowers/guarantors required under Rule 8(6) of Security Interest Enforcement Rules, 2002.

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive / physical

(whichever is applicable) possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is". "As is what is" and "Whatever there is" as per below

Reserve Price

R.P.: Rs. 29,15,000/-

EMD: Rs. 2,91,500/-

R.P.: Rs. 22,00,000/-

EMD: Rs. 2,20,000/-

R.P.: Rs. 17,35,000/-

EMD: Rs. 1.73.500/-

R.P.: Rs. 11,37,000/-

EMD: Rs. 1,13,700/

R.P.: Rs. 12.33.000/-

EMD: Rs. 1,23,300/-

R.P.: Rs.19,39,000/-

EMD: Rs. 1,93,900/-

Authorized Officer, Place : Dhule, Date : 24.11.2021 **UCO Bank**

Regional Office Pune-West:

Shop No. 201- 202, Second Floor, Stellar Enclave.

D.P. Road, Near Parihar Chowk, Aundh, Pune- 411 007

Property details

Plot No.11. Nana Master Nagar, Mudre-Karjat, Tah, Karjat

Flat No. 105, First Floor, Gurukailash Building, S. No. 11,

Flat No. G 103, Admeasuring 535 Sq. ft., Built Up Area 1st

Floor, Sai Shraddha Residency, Gat No. 48/2, Near Varse

Residential Flat No. B/104, Area admeasuring

527 sq.ft. on Raised Ground Floor, in the Building known as

Chandrabhaga Swapnapurti Apartment, Constructed or

Plot No. 1, 2 & 3, S. No. 27/A, situated at Roha Khurd, Tal

Flat No. A/202 on Raised Floor in the Building known as

Chandrabhaga Swapnapurti Apartment constructed on Plot

Bhuvneshwar, Tal. Roha, Dist. Raigad 402109

Water Tank, Village Varse, Tal. Roha, Dist. Raigad 402109

Plot No.3. Hissa No. 2A/2B. Nana Master Nagar, Mudre

Karjat, Tah. Karjat, Dist. Raigad-410201, Area- 405 Sq. ft.

Tal. Panvel, Dist. Raigad - 410206, Area- 463 Sq. ft.

Mr. Jayram Nathuram Jadhay & Flat No. 02. Ground Floor, CTS No. 291/A, 291 / B, 292AA.

Mr. Dattatrav Nathuram 292B. Maryan Apartment, Kachchi Mohallah, Old Panyel

Mr. Nipul Brijlal Jain & Flat No. 13, 4th Floor, Shree Gajanan Chhaya, S. No.7B,

Roha, Dist. Raigad-402109

Dist. Raigad-410201, Area- 815 Sq. ft.

institution has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said Flat, shall in writing raise their objections within 15 days from the date of this notice at A-70 Gurunanak CHS Ltd., Kopri Colony Thane (East) otherwise such claim wil be considered as waived and no claims shall be entertained thereafter.

Place: Thane Date: 25-11-202

Anil S Shamdasan

PUBLIC NOTICE

(1) MR. BHANWAR SINGH SHEKHAWAT & (2) MR. AMIT BHANWARSINGH SHEKHAWAT were the ioint owners of Flat No. R1-701 & Flat No. B1-702 on 7th Floor in the Building known as "BREEZY CORNER CO-OP. HSG. SOC. LTD." situated at 90 feet Road, Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai 400 067 and whereas MR. BHANWAR SINGH SHEKHAWAT died intestate on 5th May, 2015 leaving behind (1) MRS. MANKANWAR BHANWARSINGH SHEKHAWAT (Wife) & (2) MR. AMIT BHANWARSINGH SHEKHAWAT (Son) 8 (3) MS. POOJA BHANWARSINGH SHEKHAWAT (Daughter) as his only remaining legal heirs, successors representatives

MS. POOJA BHANWARSINGH SHEKHAWAT has acquired 50% undivided shares, right, title and interest in respect of the said Flats by making registered Deed of Release dated 16th day of November 2021 which was duly registered vide serial Nos. BRL 2 - 12878 - 2001 & BRL 2 -12879 – 2001 dated 16/11/2001.

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any by way of pending, litigation, lease, license, lien, nheritance, share, sale exchange mortgage, gift, attachment, agreement possession, title, hypothecation, surrender rights, encumbrances howsoever or otherwise or any interest on the said Flats mentioned above within 7 (Seven) days in writing to MR. KARAN P. GANDHI at Office No. 102 on 1st Floor, "Ashiana Building" Shantilal Mody Road. Kandivali (West) Mumbai - 400 067 from the publication of this notice failing which it shall be presumed that no adverse title, claim or demand of any nature whatsoever exists in respect of the above said Flats and the claims if any, shall be deemed to have given up of waived.

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. B1-701 on 7th Floo admeasuring <mark>738.94 sq. ft. Built Up Area</mark> & Flat No. B1-702 on 7th Floor admeasuring 634.53 sq. ft. Built Up Area in the building known as "BREEZY CORNER CO-OP. HSG. SOC. LTD." situated at 90 feet Road, Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067, constructed on all that piece or parcel of land bearing C.T.S. No. 128A/28/1, 128-A/28/2, 128 A/28/3 of Village: Kandivali, Taluka Borivali in the Registration District of Mumbai Suburban and Sub-Registration District of Mumbai City and Mumbai Suburban District.

MR. KARAN P. GANDH Date : 25 Nov. 2021 Advocate

NOTICE is hereby given that the Share Certificate No. 011 for 5 fully paid up shares of Rupees Fifty each, bearing Nos. 051 to 055 of SADASHIV CO-OP. HOUSING SOC LTD Of Shop No. 11, situated at Earth Pride 139, V.P. Road, Sadashiv Cross Lane Mumbai – 400004, standing in the name of SHRI HUBRAJ K. VARMA has been lost/misplaced and that an application for duplicate Share Certificate in respec hereof has been made to SADASHIV CO OP HOUSING SOCITD, Farth Pride 139 /. P. Road, Sadashiv Cross Lane, Mumbai 400004 to whom objection, if any, agains issuance of such Duplicate Share Certificates should be made within 15 days from the date of publication of this notice Share certificate is not mortgaged or any oan taken against the SHOP.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large hat Mr. Prakash Mulchand Jaiswal and Mrs Kalpana Prakash Jaiswal are the owners i espect of Flat No. GF/101 of Jayraj Nagar co-operative Housing Society Ltd., Situated it: Manay Mandir Complex, Sector-II, Ambao oad, Dewanman, Vasai (W), Tal. Vasai, Dist Palghar 401202, Mr. Prakash Mulchand aiswal deceased on 10th October 2020 6mt. Kalpana Prakash Jaiswal, co-owner and vife of late Mr. Prakash Mulchand Jaiswa nade an application to the society fo embership and for transfer of the share and nterest in respect of flat no. GF/101. Any ersons having any claim, right, title or interes the said flat by virtue of inheritance or b irtue of possession or otherwise in an nanner whatsoever are hereby requested t ake the notice in writing alongwith relevan locuments to the undersigned at societ vithin 15 days from the date of publication of he notice. If no claims/objections are receive vithin the period prescribed, society shall be ree to deal with the shares and interest of the leceased member in the property of the society in such manner above the flat/share will be transferred in the name of applicants.

Jayraj Nagar CHS Ltd. Manav Mandir Complex, Sector-II Ambadi Road, Dewanmar Vasai (W) Dist: Palghar 401 202 Place: Vasa Date: 25/11/2021



ONELIFE CAPITAL ADVISORS I

CIN: L74140MH2007PLC173660 Regd. Off: Plot No. A356. Road No. 26. Wagle Industrial Estate, MIDC. Thane (West) - 400604, Maharashtra el No.: 022-25833206 | Fax: 022-41842228 Email id: cs@onelifecapital.in
Web: www.onelifecapital.in

PUBLIC NOTICE

The Company's attention is drawn to the circulation of "Unsolicited SMSs" with reference to the equity shares of the Company to induce investment in the stock of the company indicating target prices, by some Unregistered or unauthorize entities/persons.

We would like to categorically clarify that the Company, its promoter, promoter group directors and KMPs do not have any role ir circulation of such messages by unknown persons/entities. The Company has lodged a police complaint regarding the same.

All shareholders and investors are hereb advised / cautioned not to rely on sucl unsolicited SMSs circulated by unregistered unauthorized persons/entities. We also advise shareholders and investors to exercise appropriate due diligence before trading in shares of the Company and to take informed investment decisions withou being influenced by such unsolicited messages. If any investor deals in the shares of the company on the basis of the messages and/or incur losses, the company will not be responsible or liable for the same The Company has been making all requisite disclosures from time to time and the same are uploaded on the website of the Stoc Exchanges and are also made available or the website of the Company.

We strongly advise the investors to go through only BSE and NSE website viz www.bseindia.com and www.nseindia.com For any information or clarification from company, investors can contact with the company at redressal@onelifecapital.in

No. 1, 2 & 3 situated at Roth Khurd Area Admeasuring 877 **ROHA BRANCH** sg.ft. Ral Roha, Dist. Raigad 402109 Tulankar Lalit Sarangdhar- 9960789832 Devendra Shrikant Dubey & Flat No.302, Admeasuring 591 Sq Ft (built Up) on The 3rd Rs. 10,77,038 (Rs. Ten Lakhs Seventy AC No: 763601980050000 R.P.: Rs. 12.56.000/-Seven Thousands and Thirty Eight only) Floor, Wing- B In The Building "Nirman Shrusti Apartment" IFSC: UBIN0576361 Rita Devendra Dubey EMD: Rs. 1.25.600/-Situated At Plot No. 7 & 8 S. No. 36, Hissa No. 1A **ROHA BRANCH**

EAuction Date: 16/12/2021 between 11:00 am to 5:00 pm, Last date for submission of EMD: Before start of E-Auction, EMD Shall be deposited through MSTC only. Details of encumbrances if any – Not Known

As per Sec 194-IA of income Tax act 1961, TDS @1% will be applicable on the sale proceeds where sale consideration is Rs 50.00 lakhs & above. The successful bidder or purchaser shall deduct 1% TDS from the sale price & deposit the same with the income tax department with form no 16-B, containing the PAN no as a seller & submit the original receipt of the TDS certificate to the bank. The purchaser shall be liable for payment of local taxes, Excise duty & any other statutory dues. The registration charges & stamp duty on the document executed for affecting the sale shall be borne by the purchaser

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided on Union Bank of India secured creditors website i.e. https://www.unionbankofindia.co.in//english/TenderViewAllAuction.aspx, www.unionbankofindia.co.in, https://ibapi.in. E Auction process will be held through MSTC only

Date : 18/11/2021 Place : Pune

Authorized Officer. Union Bank of India

फेसबुकवरुन शस्त्रास्त्रे, दारूगोळा विक्री, पोलीसही चक्रावले, जाणून घ्या काय आहे पाकिस्तानी लिंक

नवी दिल्ली, द्वि. २४, (प्रतिनिधी) : फेसबुकच्या माध्यमातून अवैध शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री करून भारतीय पोलिसांना चक्रावृन टाकले आहे. त्याचबरोबर आजवर केवळ शस्त्रास्त्रांची करण्यापुरते मर्यादित तस्करी असलेले गुंड बाजारात दारूगोळा तस्करी करण्यासाठी फेसबुकवर जाहिराती देत आहेत. नुकतेच एका गुंडाच्या अटकेतून हे सर्व खुलासे झाले असून, या टोळीचे काही संबंध पाकिस्तानातील असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या सर्व तथ्यांची पुष्टी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO युनिट DCP KPS मल्होत्रा यांनीही केली आहे. डीसीपीच्या माहितीनुसार, सध्या अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव हितेश सिंग माध्यमातून अवैध शस्त्रास्त्रांचा अटक आहे. हितेश सिंग हा जोधपूर, राजस्थानचा मळचा अटकेनंतर पोलिसांची आरोपीला रिमांडवर चौकशी करत आहेत. घेऊन पुढे म्हणाले, सोशल मीडियावर (फेसबुक) जाहिरात पाहिल्यानंतर सोशल मीडियाद्वारे शस्त्रास्त्रांची विक्री आणि खरेदी ही बाब समोर आली.

तपासादरम्यान, पोलीस पथक अनेक दिवस संबंधित संशयित अकाऊंटचे प्रोफाईल, URL वर नजर ठेवन होते. त्यानंतर ही टोळी ऑनलाइन अवैध शस्त्रांची तस्करी करणारी संघटित टोळी असल्याचे समोर आले.

पोलिसही चक्रावले

टोळीचे सदस्य बेधडकपणे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर या अवैध शस्त्रांच्या विक्रीचा प्रचार करत होते. अशा स्थितीत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकांनी स्वतः ग्राहक बनून अवैध शस्त्र टोळीवर धाड मारली. पोलीस पथकाच्या लक्षात आले की, फेसबुक पेजवर शस्त्राशिवाय दारूगोळ्याची छायाचित्रेही आहेत. त्यामळे कदाचित ही टोळी दारूगोळ्याचीही तस्करी करत असावी, असे पोलिसांना तस्करीची बाब समोर देशात बातमी होऊ शकली असती. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने या टोळीचा माग काढला. यावेळी दारूगोळ्याची केवळ आढळन आले. तस्करी केवळ शस्त्रास्त्रांची होऊ शकते, हे स्पष्ट झाले. त्यामुळे संधी गमावता पोलिसांच्या पथकांनी या टोळीशी शस्त्रसाठ्याचा सौदा केला. हे शस्त्र तस्करी करणारे फेसबुक पेज राजस्थानमधील कुख्यात गुंड लॉरेन्स विश्नोई ग्रुपच्या नावाने चालवले जात होते. त्यामळे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकांनी लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सुरू असलेल्या या फेसबुक पेजवर जाऊन सखोल तपास सुरू केला. त्यानंतर हितेश राजपूत नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले.

हितेश राजपूत हा सूत्रधार

असल्याचे निष्पन्न हितेश लॉरेन्स बिश्नोईच्या फेसबुकवरील फ्रेंड लिस्टमध्येही सापडला होता, हितेश राजपूतचा फेसबकवरील प्रोफाईलही पोलिसांना सापडले होते. वास्तविक हितेश राजपूत हा शस्त्रास्त्र खरेदीदार बनलेल्या फेसबुकवर सिंग शस्त्रास्त्रांचे व्हिडिओ शेअर त्यामुळे ग्राहक बनलेल्या पोलीस पथकातील

सदस्याने हिरपालने मार्गदर्शन केल्याप्रमाणे शस्त्राच्या किमतीचे आगाऊ ऑनलाइन पाठवले. रक्कम घेण्यासाठी हितेश सिंग उर्फ लंगरा दिल्ली पोलिसांचे आली. हितेश सिंग उर्फ लंगरा याच्या चौकशीत त्याचे संबंध पाकिस्तानमध्येही

असल्याचे निष्पन्न झाले. जेव्हा पीडिता मृत्यूपासून थोडक्यात बचावली

हितेश सिंग पाकिस्तानशी संबंध वाढवण्यासाठी फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असे. जेणेकरून पोलिसांच्या नजरेत तो लवकर येऊ नये. हितेश सिंग यापूर्वी राजस्थानच्या वेगवेगळ्या तुरुंगात कैद झाला आहे. अटक केलेल्या शस्त्रास्त्र तस्कराने २०१० मध्ये आपल्या आयुष्यातील पहिली गुन्हेगारी घटना घडवली होती. त्या घटनेत हितेश सिंगने पुस्तकांच्या दुकानात हात साफ केला होता. त्यानंतर तो गुन्हेगारीच्या दुनियेत रमून गेला.

त्याची भेट कख्यात दरोडेखोर धनसिंग पिप्रोली उर्फ ठाकर झाली. राठोड यांनी हितेशला नेमबाजी शिकवून त्याचा शिष्य बनवला. त्यानंतर दरोडेखोर हितेश सांगण्यावरून तरुंगातन बाहेर आला गुन्हेगारी घटना करू लागला. २०१३ च्या मध्यात धनसिंग डाकुने हितेशला तुरुंगातूनच एका माणसाला ठार मारण्याचा आदेश दिला होता. हितेशनेही त्याच्यावर गोळीबार केला. पण (इनायत बस सेवेचा मालक) शैतान सिंग टेक्रा या गोळीबारातून बचावला.

PUBLIC NOTICE

otice is hereby given through my client MRS JAYA PRADEEP HEGDE who is the owner of at No. A/201, Second Floor, PARAS NAGAR D-OP. HSG. SOC. LTD., Near Sneha Hospit ane, Navghar Road, Bhayanda

5-0P. Hos. 3cd. an e, N a v g h a r R o a d , B h a y a n d i), Tal. Dist-Thane-401105 and now she is selli e above said flat to any interested Purchaser uyer. M/S. SHRI SAI UDYOG had sold the si lat to MR. PRADEEP M. HEGDE by Agreem or sale dated 03.11.1991. MR. PRADEEP and 10.09.2019 at Bhayandar (

Flat to MIN. I FUNDAMENTAL PRADEEP IN THE GODE expired on 10.09.2019 at Bhayandar (E After the death of the deceased, he has left behind. MISS. SUSHMITA PRADEEP HEGG (Daughter) 3. MISS. AHISHA PRADEEP HEGG

auginer) as his only legal heirs. 1. MISS JSHMITA PRADEEP HEGDE (Daughter) 2 SS. AHISHA PRADEEP HEGDE have giri NO-OBJECTION to transfer the said flat in the me of their mother MRS. VIJAYA PRADEE

R.L. Mishra

'या' राज्यात पेटोलपेक्षा टोमॅटो महाग

नवी दिल्ली, दि. २४, (प्रतिनिधी) सर्वसामान्यांना सतत महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल डिझेलनंतर आता भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. विशेषतः टोमॅटो आणि कांद्याने यंदाही सर्वसामान्यांना रडवले आहे. अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव ६० ते ८० रुपयांच्या वर आहे, आता दोन राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक भागात आज टोमॅटो १०० रुपयांच्या वर विकला जात आहे. काही भागात त्याची किंमत १११ रुपये प्रति किलो इतकी नोंदवली जात आहे. तेही जेव्हा टोमॅटोचा पुरवठा करणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश अव्वल आहे. देशात टोमॅटोचा सर्वाधिक पुरवठा आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून होतो. आंध्र प्रदेश हा सर्वात मोठा पुरवठादार आहे.

(प्रतिनिधी) : राजस्थानची

राजधानी जयपुरमध्ये एका

गुप्तांग कापल्याची धक्कादायक

घटना घडली आहे. गुप्तांग

कापल्यानंतर प्रेयसी तिथून निघून

गेली. मात्र, प्रियकराने विनंती

केल्यानंतर ती परतली आणि

वेदनेने विव्हळणाऱ्या प्रियकराला

रुग्णालयात नेले. दोन दिवस

रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर

घरी

त्यानंतर

तिच्याविरोधात तक्रार दाखल

केली. मिळालेल्या माहितीनुसार,

घटना घडली. बिकानेर येथील

तरूण गेल्या दोन वर्षांपासून

योग प्रशिक्षण घेत आहे. योग

प्रशिक्षक तरुणीची त्याच्यासोबत

मैत्री झाली. सोशल मीडियाच्या

माध्यमातून मैत्री झाल्यानंतर

दोघे एकमेकांना भेटू लागले.

पीडित तरुणाच्या माहितीनुसार,

१६ नोव्हेंबरला तिने त्याला घरी

जेवणासाठी बोलावले. जेवण

झाल्यानंतर दोघेही तरुणाच्या

घरी गेले. त्याच रात्री तरुणीने

प्रियकराचे गुप्तांग कापले. पीडित

तरुणाने पोलिसांना सांगितले की,

प्रेयसीने त्याला जेवणातून विषारी

ठाण्याच्या हद्दीत ही

येथील

पोलीस

मलीने आपल्या

गर्लफ्रेंडनं कापले बॉयफ्रेंडचे गुप्तांग;

त्यानंतर म्हणाली, 'आय एम सॉरी'

प्रियकराचे

सोडण्यात

भांकरोटा

प्रियकराने

जयपूर, दि. २४, औषध दिले. त्यामुळे त्याला झोप

लागली आणि तो बेशुद्ध पडला.

रात्री दोन वाजता तो शुद्धीवर

आला. त्यावेळी कपडे फाटलेले

होते. गुप्तांग कापलेले होते. वेदना

होऊ लागल्याने तो विव्हळत

होता. त्यावेळी त्याने आपल्या

प्रेयसीला फोन केला. तेव्हा ती

रडत होती. तिने त्याची माफीही

मागितली. तरुणाने तिला विनंती

केल्यानंतर ती पुन्हा घरी आली

आणि त्याला जखमी अवस्थेत

रुग्णालयात दाखल केले. तिथे

प्राथमिक उपचारानंतर पुढील

उपचारासाठी अन्य रुग्णालयात

नेण्यात आले. रुग्णालयातून

डिस्चार्ज मिळाल्यानंतर तरुणाने

प्रेयसीविरोधात हत्येचा प्रयत्न

केल्याची तक्रार पोलिसांत दाखल

केली. घटनेनंतर आरोपी तरूणी

फरार आहे. पोलीस तिचा शोध

घेत आहेत. तिचा मोबाइल फोन

बंद असल्याने तिचे लोकेशन

ट्रेस होऊ शकलेले नाही. पीडित

तरुणाच्या दाव्यानुसार, तरुणीने

त्याला चुकीचे कृत्य करण्यास

सांगितले होते. पण त्याने नकार

दिला. त्यामुळेच तिने हे कृत्य

केले असावे, असे त्याचे म्हणणे

आहे. दरम्यान, तरुणीला ताब्यात

घेतल्यानंतर चौकशीत खरे कारण

समोर येईल, असे पोलिसांनी

सांगितले.

गेल्या ५३८ दिवसांतल्या सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद

धोका बऱ्यापैंकी आटोक्यात आला असला तरी हे संकट अद्याप संपर्णतः

नष्ट झालेलं नाही. दिलासादायक म्हणजे, देशातील करोनाबाधित

रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचं दिसून येतंय. देशात गेल्या २४

तासांत करोना संक्रमित ८ हजार ४८८ रुग्ण समोर आलेत तर २४९

जणांचा करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, देशात

तब्बल ५३८ दिवसांनंतर इतक्या कमी रुग्णसंख्येची नोंद झालीय. देशात

सध्या एकूण १८ हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे

आतापर्यंत देशातील तब्बल ४ लाख ६५ हजार ९११ जणांनी आपले

प्राण गमावले आहेत. लसीकरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर देशात

आतापर्यंत ११६ कोटींहून अधिक करोना मात्रांचा वापर करण्यात आला

आहे. रविवारी एकाच दिवशी ३२ लाख ९९ हजार ३३७ करोना मात्रा

दिल्या गेल्या. त्यानंतर देशात नागरिकांना देण्यात आलेल्या एकूण करोना

मात्रांची संख्या ११६ कोटी ८७ लाख २८ हजारर ३८५ वर पोहचलीय.

नवी दिल्ली, दि. २४, (प्रतिनिधी) : देशात करोना संक्रमणाचा

आंध्र प्रदेशात ५८ हजार हेक्टर जिमनीवर २६.६७ लाख मेट्रिक टन टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. राज्यात चित्तूर आणि अनंतपूर जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. आंध्र प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे अनेक भागात असह्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आंध्रातील चित्तूर आणि अनंतपूर जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाव अचानक वाढले आहेत. दक्षिणेतच नाही तर देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात त्यांचा भाव ६० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य नागरीकांचे अर्थचक्र भाज्यांच्या वाढत्या दराने

name of their mother MRS, VIJAYA PRADEEI HEGDE. Thereafter, the Society has transferrer the said Flat in the name of MRS. VIJAY, PRADEEP HEGDE in Share Certificate. If an person has any objection against my client ove sale of the above said property or regarding lega heirs of the above property through claim of sale transfer, heirship, mortgage, lease, title, interes etc. then such person should raise her/his/thei claims or objection through written document along with proofs thereof to undersigned within 1-days from the date of publication of this days from the date of publication of this laims or objection undersigned with more thereof to undersigned with more that of publication of the advertisement/notice. After 14 days no claim shadent sement/notice. After 14 days no claim shaden then my client will proce considered and then my client will proc ther for Sale/transfer of property in the nam

Date: 25/11/2021 R.L. Mishra Advocate, High Court, Mumba Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E),Dist-Palghar-401 209.

MR. MANSUR AKBERALI DAHODWALA, a member of AL-SA'ADAH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, having address a AL-SA'ADAH, C. S. No. 3627 to 3637 & 1/3626, 6th Floor, B Wing, F R. Road, Mumbai 400003 and holding flat/tenement No. B-1154 admeasuring 350 Sq. Fts. Carpet area on the 11th floor in the building of the Society, died on 1st June, 2020 without making any nomination. (1) MRS. SABERA MANSUR DAHODWALA AND (2) MRS. TASNEEM SHABBIR have made an application for transfer of interest of MR. MANSUR AKBERALI DAHODWALA in the shares and Flat NO. B-1154.

The Society hereby invites claims or objections from the heirs or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property within a period of 21 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the prescribed period above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property in such manner as is provided in the Bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property shall be dealt in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the Secretary of the Society between 4.00 P. M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

FOR & BEHALF OF AL-SA'ADAH CO-OPERATIVE PLACE: MUMBAL HOUSING SOCIETY LIMITED DATED: 24th NOVEMBER 2021 SECRETARY

जाहीर सूचना

माझे अशील मे. मंडेलिया कॉम्प्युटर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड, मर्यादित दायित्व कंपनी, कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत, सीआयएन यू३२१००एमएच१९८१पीटीसी०२५३८३ आणि यांचे नोंदणीकृत कार्यालय-युनिट क्र. ४, तळमजला, टीव्ही इंडस्ट्रीयल इस्टेट, एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई - ४०००३० (मालक) यांचे खालील अनुसुचित सविस्तरपणे नमूद केलेल्या मालमत्तेमधील सर्व अधिकार, हक्क व हित याची आम्ही चौकशी करीत आहोत. मला असे मालकाद्वारे निर्देश दिले आहेत की, श्री. कंवर सरण, हस्तांतरकर्ता आणि मालक हस्तांतरीती यांच्यादरम्यान सदर मालमत्तेबाबत झालेला दिनांक ०६ ऑगस्ट २००३ रोजीचा मूळ हस्तांतर करारनामा हरवला आहे आणि सापडलेला नाही. सदर दस्तावेज कोणाही व्यक्ती किंवा संस्था किंवा कोणतीही वित्तीय संस्थाकडे कोणत्याही कर्जाच्या परतफेडीसाठी प्रतिभती म्हणून जमा ठेवलेले नाही. तद्नुसार मालक यांनी वरळी पोलीस ठाणे, वरळी, मुंबई - ४०००३० येथे दिनांक २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी तक्रार क्र. ३२२८/२०२१ अंतर्गत पोलीस तक्रार नोंद केली

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा सदर युनिट किंवा सदर शेअर्स किंवा सदर हस्तांतर करारनामाबाबत भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परवाना, विक्री, अदलाबदल, व्यवस्था, तारण, तत्सम तारण, संबंधित प्रतिभूती, बक्षीस, न्यास, वारसाहक, मृत्यूपत्र, ताबा, कायदेशीर हक्क, लीस नेन्डन्स, मालकीहक्क, अधिभार, परिरक्षा, भागिदारी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर . मालमत्तेबाबत माझ्या अशिलांचे अधिकार मी प्रमाणित करेन आणि दावा त्याग केले आहे, असे प्रमजले जाईल.

अनुसूची (मालमत्तेचे तपशील)

युनिट क्र. ५, क्षेत्रफळ ८३० चौ.फू. (बिल्टअप क्षेत्र), तळमजला, टीव्ही इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून ज्ञात इमारत (इमारत) सुदाम काळू अहिरे मार्ग व वरळी रोड, मुंबई - ४०००३० चा जंक्शन, नोंदणी जिल्हा मुंबई शहर, जमीन नवीन सर्वे क्र. ३०५० व ३०५१ आणि सीएस क्र १/१६२९. लोअर परळ विभाग (यनिट) तसेच वरळी इंडस्टियल प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (आता वरळी इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज लिमिटेड म्हणून ज्ञात) (कंपनी)चे दिनांक २४ जून, १९९३ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र. ३६ मधील अनुक्रमांक १७६ ते १८० (दोन्ही समाविष्ठ) धारक रु. १००/- प्रत्येकीचे ५ (पाच) समभाग आणि दिनांक २९ नोव्हेंबर, २००२ रोजीचे भागप्रमाणपः क्र. १८६ मधील अनुक्रमांक १७८६ ते १८१५ (दोन्ही समाविष्ठ) धारक रु. १००/- प्रत्येकीचे कंपनीचे ३० (तीस) समभाग असे दोन्ही मालकाच्या नावे शेअर्स (शेअर्स) आहेत. मुंबई, आज दिनांक २४ नोव्हेंबर, २०२१

२/३३, नवसर्वोदया सोसायटी ए डब्ल्यू व्ही मार्ग, दिक्षित रोड विस्तारीत, वेलेपार्ले (पू.) मुंबई-४०००५७

सही/ (जैनी नंदू गांगर) वकील

Certificate No. 135 dated 22/05/2016 numbers of shares 10. Distinctive Nos from 1341 to 1350 in respect of B-Wing, Shop No. 01 of Galaxy Heights A-B CHS Ltd. situated at CTS No. 213 (Pt), 214 (Pt), 215 (Pt) Village Pahadi, New Link Road, Goregaon West, Mumbai- 400104, in the name of Shri Surendra Shridhar Phodkar and Smt. Kiran Surendra Phodkar have been reported lost misplaced and an application has been made by him to the society for issue of duplicate share certificate The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims/ objections are received during this period, claims any shall be deemed to have been waived out & the society shall be free to issue duplicate share certificate. For & on Behalf of

Notice is hereby given that Share

Galaxy Heights A-B CHS Ltd. Date: 24/11/2021 Sd/-Place: Mumbai (Hon Secretary)

> वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५६, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र. दूरः ०२२-२५८३३२०६, फॅक्सः ०२२-४१८४२२२८ ई-मेल: cs@onelifecapital.in वेबसाईट: www.onelifecapital.in

जाहीर नोटीस

काही अ-नोंदणीकृत किंवा अनधिकृत संस्था/ यक्तींकडून लक्षमुल्य दर्शवून कंपनीचे साठ्यातील ांतवणक कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीचे समभा -संदर्भात चुकीचे एसएमएस वितरण केले जात असलेबाबत कंपनीचे लक्ष वेधण्यात येत आहे. आम्ही येथे स्पष्ट करीत आहोत की. कंपनी. त्यांचे ग्वर्तक, प्रवर्तक समूह, संचालक व केएमपी यांचा असे अज्ञात व्यक्ती /संस्थांकडन संदेश वितरणात कोणतीही भूमिका नाही. कंपनीने याबाबत पोलीस नकार नोंद केली आहे.

प्तर्व भागधारक व गुंतवणूकदारांना येथे सावध/ सल्ला देण्यात येत आहे की, असे अ–नोंदणीकृत/ अनधिकृत व्यक्ती/संस्थांकडून पसरविले जाणारे वुकीचे एसएमएसवर विश्वास ठेवू नये. आम्ही भागधारक व गुंतवणुकदारांना येथे सल्ला देत आहोत की, कंपनीचे शेअर्समधील व्यवहार करतेवेळी योग्य ती सरक्षा घ्यावी आणि अशा चकीच्या संदेशमार्फत विश्वास न ठेवता गुंतवणूक निर्णय सुचित करावे. जर कोणी गुंतवणूकदार अशा संदेश आधारावर कंपनीचे शेअर्समध्ये व्यवहारकरीत असल्यास किंवा ऱ्यांना कोणतेही नुकसान झाल्यास याकरिता कंपनी जबाबदार असणार नाही

कंपनीकडून वेळोवेळी याबाबत योग्य निवारण दिले जाईल आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केले आहे आम्ही गुंतवणुकदारांना सल्ला देत आहोत की, बीएसई । एनएसईच्या BSE व NSE वेबसाईटमार्फत संदर्भ घ्यावा. कंपनीकडन कोणतीही माहिती किंव स्पष्टीकरणाकरिता गुंतवणुकदारांनी कंपनीच्या redressal@onelifecapital.in ক

PUBLIC NOTICE Notice is nereby given to the public at larg that Mr. Prakash Mulchand Jaiswal and Mrs

Kalpana Prakash Jaiswal are the owners espect of Flat No. GF/101 of Jayraj Naga Co-operative Housing Society Ltd., Situate at: Manav Mandir Complex, Sector-II, Ambac Road, Dewanman, Vasai (W), Tal. Vasai, Dis Palghar 401202, Mr. Prakash Mulchan Jaiswal deceased on 10th October 2020 Smt. Kalpana Prakash Jaiswal, co-owner an wife of late Mr. Prakash Mulchand Jaisw nade an application to the society fo embership and for transfer of the share an nterest in respect of flat no GF/101 An persons having any claim, right, title or interes the said flat by virtue of inheritance or b virtue of possession or otherwise in an manner whatsoever are hereby requested nake the notice in writing alongwith relevar documents to the undersigned at sociewithin 15 days from the date of publication the notice. If no claims/objections are received within the period prescribed, society shall be free to deal with the shares and interest of th deceased member in the property of th society in such manner above the flat/share will be transferred in the name of applicants.

Javrai Nagar CHS Ltd Manav Mandir Complex, Sector-I Ambadi Road, Dewanmar Vasai (W) Dist: Palghar 401 202 Date: 25/11/2021

PUBLIC NOTICE LATE MR. KIRAN ROOPLAL JAIN, member of the ANAND PARK ABCD CO-OP. HSG. SOC. LTD. Old Survey No.223, New Survey No.191, Hissa No.1,6,7,8, Indralok Phase-3 New Ghodbandar Road, Bhayander(E) THANE – 401 105 holding Flat No B/301, in the building of the Society. LATE MR. KIRAN ROOPLAL IAIN died on 18/12/2015 in Dist. Udaipur o State Raiasthan, without making an

The Society hereby invites claims o objections from heir or legal heirs o other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the Capital / property, of the Society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her the claims/ objections for transfer of Shares and nterest of the deceased member in the claims property of the Society.

If no claims/objections are received within the period prescribed above, the Shares and the interest of the decease ember in the capital / property of the Society in such manner as is provided under the byelaws of the society. The laims /objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants /objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10.30 AM to 6.00 PM from the date of publication of the otice till the date of expiry of its Period at society office.

For and on behalf of For the ANAND PARK ABCD CO-OP. HSG. SOC. LTD.

Chairman / Secretary Place: Bhayandar Date: 25/11/2021

जाहीर नोटीस

याद्वारे कळविणेत येते की, श्रीमती मीनाक्षी भारकर जाधव रा. ३०२ बी विंग, रिझवी युरोपीया, कलिना, साताक्रुझ (पू), मुंबई- ४०००२९ हे कार्यरत शासकीय कर्मचारी दि. २२/१०/२०२१ रोजी मयत झाले.

मृत्युपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत

अ.क्र.	नाव	वय	मृत व्यक्तीशी नाते	
٩.	भास्कर लक्ष्मण जाधव	& 3	नवरा (पती)	
٦.	सौ. मयुरा अकित गायकवाड	२९	मुलगी	
₹.	श्री. आनंद भास्कर जाधव	२४	मुलगा	

उक्त न्मुद वारसांना उक्त नमुद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्याचे वारस् या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अधेरी यांचेकडे केला आहे. त्या अनुषगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यानी तहसीलदार अधेरी याचे कार्यालय, दादाभाई नौरोजों रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासन ७ दिवसात संपर्क साँधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे

समजून निर्णय घेणेत येईल. दिनांक : २५ ११ २०२१

अर्जदार नाव व पत्ता भास्कर लक्ष्मण जाधव ३०२ बी विंग, रिझवी युरोपीया कलिना, साताक्रुझ (पूर्व), मुंबई-२९

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Dipesh Rohidas Patharkar has now agreed to purchase the property having description as Core House no. A-10, admeasuring 25 sq. mtrs. Built up area n the society known as "Gorai (2) Visava Cooperative Housing Society Limited" plot no. 229 RSC-40, Gorai-2, Borivali (West), Mumbai- 400091 constructed on the land bearing CTS no 19/part lying, being and situate at Village Borivali and Taluka Borivali, Mumbai Suburbar District (herein after referred to as the Said Property") from Mrs. Nirmala Pravin Poojary.

Whereas the original allotment letter issued by MHADA in favour of Mr. Kashinath Krishni Gandhi and all the communications as made by MHADA in favour of Mr. Kashinath Krishna Gandhi (which are the original title deeds in respect of the "Said Property") are lost/misplaced. Therefore any person having any claim on the "Said Property" or part thereof by way o nheritance, sale, mortgage, gift, lien, trust, license, lispendence or otherwise are required to odge their claim with the undersigned on the below mentioned address within 15 days of oublication of this notice with the documentary evidence, failing which the claim if any of such person shall be treated as waived and not binding on my client

Date: 25.11.2021 Adv. Ritika M. Jhangian Place: Mumbai 439/2, New Sonal Link Ind. Estate, Link Road, Malad (W), Mumbai - 64.

रो िपा िपा

जाहिर नोटीस

ठाणे येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (मा. बी.एच. परमार) यांच्या न्यायालयात चौकशी[°] अर्ज १७२०/२०२० निशाणी क्रं. श्रीमती नसरीन हबीब शेरीफ

रा. फ्लॅंट नं. ८०२, पुनम टॉवर, एम टी एन एल रोड, जांगीड सर्कल मिरा रोड (पु) ठाणे ४०११९०७ ..अर्जदार

मा. उपनिंबधक जन्म मृत्यु नोंदणी विभाग

मिरा भाईंदर महानगरपालिका मिरारोड (पु) ठाणे ...सामनेवाल

सर्व लोकांना या नोटीशीव्दारे कळविण्यात येते की, अर्जदार वरील पत्त्यावर राहत असुन ११/६/२००६ रोजी अर्जदार यांनी राहते घरी मुलगा इब्राहीम हबीब शेरीफ हयांना जन्म दिला होता. मात्र अर्जदार यांनी त्यांच्या जन्माची नोंद प्रचलीत नियमानुसार सामनेवाले हयांच्या दफ्तरी करायचे राहन गेले आहे त्याकरीता इब्राहीम हबीब शेरीफ हयांच्या जन्माची नोंव सामनेवाल्यांच्या दफ्तरी होवून तसा जन्म दाखला मिळावा त्यासाठी मा. न्यायालयात सदरच चौकशी अर्ज जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ चे कलम १३ (३) नुसार दाखल केलेला आहे. त्याबाबत कोणाची हरकत असल्यास तशी लेखी हरकत हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासन ३० दिवसाच्या आत या न्यायालयात सादर कराव्यात, सदर मुदतीत हरकत न आल्यास अर्जदारास मागणी नुसार जन्म दाखला देण्याबाबत आदेश देण्यात येईल व मुदतीनंतर येणाऱ्य हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावीआज दिनांक

आज दिनांक २४/११/२०२१ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी सही/-

अधिक्षक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, ठाणे

जाहिर नोटीस

ठाणे येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (मा. बी.एच. परमार) यांच्या न्यायालयात चौकशी अर्ज १९४६/२०२१ निजाणी कं. श्री अमित रामनारायण दुबे

रा. फ्लॅंट नं. बी ६०६, लिलक बिल्डींग, कनकिया रोड, सिनेमॅक्स जवळ, जांगीड एन्केल्व, मिरा रोड (पु) ठाणे–४०११०७ अर्जटार

मा. उपनिंबधक जन्म मृत्यु नोंदणी विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका मिरारोड (प्) ठाणे ..सामनेवाला

सर्व लोकांना या नोटीशीव्दारे कळविण्यात येते की, अर्जदार वरील पत्त्यावर राहत असुन 02/03/2020 रोजी अर्जदार हयांची आई श्रीमती विदयावती रामनारायण दुबे हया तुंगा हॉस्पिटल. मिरारोड येथे मरण पावले होते. मात्र अर्जदार हयांनी त्यांच्या मृत्युची नोंद प्रचलीत नियमानुसार सामनेवाले हयांच्या दफ्तरी करायचे राहुन गेले आहे त्याकरीता श्रीमती विदयावती रामनारायण दुबे हयांच्या मृत्युची नोंद सामनेवाल्यांच्या दफ्तरी होवुन तसा मृत्यु दाखला मिळावा त्यासाठी मा. न्यायालयात सदरचा चौकशी अर्ज जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ चे कलम १३ (३) नुसार दाखल केलेला आहे. त्याबाबत कोणाची हरकत असल्यास तशी लेखी हरकत हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत या न्यायालयात सादर करा मुदतीत हरकती न आल्यास अर्जदारास मागणी नुसार मुत्यु दाखला देण्याबाबत आदेश देण्यात येईल व मुदतीनंतर येणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबधितांनी नोंद

आज दिनांक २४/१ १/२०२ १ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.

सही/-अधिक्षक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, ठाणे

जाहीर सूचना

माझे अशील पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्म (दीवान हौसिंग फायनान्म कॉर्पोरेशन लि.) यांच्याद्वारे येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. दीपक रंगनाथ कांबळे यांनी माझ्या अशिलाकडून फ्लंट क्र. ४०६, चौथा मजला, इमारत क्र. २ डी, स्कीम क्र. २३९, सिद्धीविनायक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, महाराष्ट्र नगरजवळ, तुर्भे, मंडाले, मानखुर्द, मुंबई -४०००८९ या जागेसमोर पुढील मुळ अधिकार दस्तावेज जमा करून गुहकर्ज घेतले आहे. ज्याअर्थी (१ थ्री. कांबळे दीपक रंगनाथ यांच्या नावे दिनांक 0३/0६/२०१६ रोजीचे क्रमांक यूपीएमए/(पीएनएन) एमयूएम/कोड क्र. २३९/डब्ल्यूआयएन/एससी/२८२४/२०१६ धारक म्हाडाद्वारे वितरीत मूळ वाटपपत्र. (२) श्री. कांबळे दीपक रंगनाथ यांच्या नावे दिनांक ०३/०६/२०१६ रोजीचे क्रमांक यूपीएमए/ (पीएनएन)/कोड क्र. २३९/जी.के.४०६/२८२५/२०१६ धारक म्हाडाद्वारे वितरीत मूळ ताबापत्र व ताबापावती. (३) सदर फ्लॅटबाबत रक्कम रु. २४६६६/- ची मुद्रांक शुल्क पावती दिनांक ०२/०६/ २०१६ हे माझा अशिलाच्या ताब्यातन हरविले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही. आमच्या अशिलांनी घोषित केले आहे की, श्री. दिपक रंगनाथ कांबळे यांनी आमच्या अशिलाकडून घेतलेले कर्जखाते बंद केले आहे आणि उपरोक्त सदर मालमत्ता ही सर्व अधिभारापासन मुक्त आहे आणि सदर फ्लॅटचे स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार आहेत.

कोणा व्यक्तीकडे उपरोक्त दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस. मालवत्तेवर दावा असल्यास किंवा सदर दस्तावेजाची माहिती असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय** क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दिहसर चेक नाका, दिहसर (पू.), मुंबई-४०००६८ किंवा दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल), धीरज बाग, तळमजला, ए इमारत, एलबीएस रोड, हरिनिवास सर्कलजवळ, ठाणे (प) - ४००६०२ येथे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल. सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: २५.११.२०२१

श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस, वकील

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) नोटीस

प्रभादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, काशीनाथ धुरुवाडी, राजाभाऊ देसाई मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे.

मयत सभासदाचे नाव	मृत्यु दिनाक	वारसाचे नाव	रुम न.
नरेश कालिदास राठोड	०७/०१/२०१८	याशि नरेश राठोड	२ सी /८३५
मनिषा नरेश राठोड	०७/०७/२०१४		

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकड्न हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागद्पत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्याँ किंवा हरकत सादर झाली नाहीँ तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी-नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष /सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक : २५/११/२०२१

सही/-अध्यक्ष /सचिव प्रभादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

जाहीर सूचना श्री. मनोहर किशीनचंद दुलानी हे एलदोरा को-

गॅप.हौसोलि., पत्ता: बी-१३०१, एलदोरा, हिरानंदानी गार्डन्स, पवर्ड, मंबर्ड – ४०००७६ या सोसायटीचे सदस्र आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅं क्र.बी-१३०१ चे धारक आहेत, यांचे ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. उपरोक्त सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट त्याच्या /तिच्या /त्यांच्या दावा /आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अर्श कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयः सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय प्तोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सुचना प्रसिध्दीच्य तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सव कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं. ६.०० पर्यंत रपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित

المستقل معتمل المراجع المستعدد المراجع المستعدد المستعد المستعدد المستعدد المستعدد المستعدد المستعدد المستعدد المستعدد ا 0000 1100 (0000 p. 0° 0007) 00000 00000 00000 0-0000+000000 0000, C+0000 对门口时 (口口口口) 口口口口口口口 口口 口口时 口口时 口口号 口口号口口 http://mahatenders.gov.in 口口

1) Est.No.OW/A2/2364/2021-22, Providing Spinklar system at Malvani Hospital Malad (W), Mumbai -\2\\$\2\\ **Ⅲ Ⅲ** \$□\$4/-1) Est.No. OW/EISD/M2/9932/2020-21 Provding Fire Fighting System,

Fire Alarm with necessary Panel and accessories with Fire Sprinkler System with DG Set for standby Supply in Kurla Court Bldg (G-3) at Kurla West Mumbai (2nd Call)

C+□□□□ : □□ ∘□ □₹.२०२□ते□□□□□□ □\$.00 □耳 .) EU CIDO (CIODO) DE COMO COMO CONTRA COMO CONTRA CONTRA CONTRA CONTRA CONTRA CONTRA CONTRA CONTRA CONTRA CONT

4) DC10H2CIIIII, CR JIIIIIQD (100, JIQ) (0), JIIIOCC1CIII QC1 (100.

ठिकाण : मुंबई दिनांक: २५.११.२०२१

एलदोरा कोहौसोलि